

शासकीय अधिकाऱ्यांचे / कर्मचाऱ्यांचे  
गोपनीय अहवाल लिहिणे व जतन करणे.  
पदोन्नतीच्या पात्रतेपर्यंत येत नसलेले शेरे  
संबंधितांना कळविणे.

महाराष्ट्र शासन  
सामान्य प्रशासन विभाग  
शासन परिपत्रक क्र.सीएफआर-१२०८/प्र.क्र.८/२००८/१३,  
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.  
दिनांक :२९ जानेवारी, २००८.

- वाचा :- १) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.सीएफआर-१२९५/प्र.क्र.३६/१३,  
दि.१ फेब्रुवारी, १९९६.  
२) शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्र.सीएफआर-१२०२/४०८/१३,  
दि.४ सप्टेंबर, २००२.  
३) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.सीएफआर-१२०३/प्र.क्र.३४/१३,  
दि.३० जून, २००३.

### शासन परिपत्रक

अनुक्रमांक-०१ येथील दि.१.२.१९९६ च्या शासन निर्णयासोबतच्या परिशिष्ट "अ" मध्ये  
शासकीय अधिकारी/कर्मचारी यांचे गोपनीय अहवाल लिहिण्यासंबंधीच्या व संस्करण करण्यासंबंधीच्या  
विविध टप्प्यावरील सविस्तर सूचना निर्गमीत करण्यात आल्या आहेत. त्यातील सूचना क्रमांक ३३ मध्ये  
५०/५५ वर्षाच्या पुनर्विलोकनाच्या व पदोन्नतीच्या पात्रतेपर्यंत जे शेरे येत नाहीत असे शेरे प्रतिकूल  
समजण्याची गरज नाही. तथापि ते संबंधितांना लेखी कळविण्यात यावेत. जेणेकरून स्वतःच्या कामात  
सुधारणा करून पदोन्नतीसाठी/ पुनर्विलोकनासाठी आवश्यक त्या पात्रतेपर्यंत त्यांना पोहोचता येईल अशा  
स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र पदोन्नतीच्या पात्रतेपर्यंत जे शेरे येत नाहीत असे शेरे संबंधित  
अधिकारी/कर्मचारी यांना कळविले जात नाहीत असे अलीकडे यांना काही प्रकरणांमध्ये शासनाच्या  
निर्दर्शनास आले असून ही बाब खेदजनक आहे. त्यामुळे यासंदर्भात पुनः सूचना देण्यात येत आहेत  
की, पुनर्विलोकन तसेच पदोन्नतीच्या पात्रतेपर्यंत जे शेरे येत नाहीत ते शेरे संबंधितांना विहित  
कालावधीत लेखी कळविण्यात यावेत जेणेकरून अधिकारी / कर्मचाऱ्यांस त्यांच्या कामात सुधारणा  
करण्याची संधी प्राप्त होऊ शकेल.

कृ.मा.प.

सर्व प्रशासकीय विभागांनी/विभाग प्रमुखांनी या सूचनांचे काटेकोरपणे पालन केले जाईल याची दक्षता घ्यावी. तसेच वरील सूचनांचे पालन करण्यात येत नसल्याचे आढळून आल्यास संबंधित प्राधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येईल याची नोंद घेण्यात यावी.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने.

  
( प्र.ल.पाठक )  
उप सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रति,

राज्यपालांचे सचिव, राजभवन मलबार हिल, मुंबई

मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव

उपमुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव

सर्व मंत्री/राज्य मंत्री यांचे खाजगी सचिव,

\* प्रबंधक, उच्च न्यायालय, मूळ शास्त्रा, मुंबई,

\* प्रबंधक, उच्च न्यायालय, अपील शास्त्रा, मुंबई

\* प्रबंधक, लोकआयुक्त व उप लोकआयुक्त यांचे कार्यालय, मुंबई,

\* सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई,

\* सचिव, महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालय (विधानसभा), मुंबई,

\* सचिव, महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालय (विधानपरिषद), मुंबई,

\* राज्य निवडणूक आयुक्त, राज्य निवडणूक आयोग, नवीन प्रशासकीय भवन, मंत्रालयासमोर, मुंबई,  
महालेखापाल-१ (लेखा परीक्षा), महाराष्ट्र, मुंबई

महालेखापाल-२ (लेखा परीक्षा), महाराष्ट्र, नागपूर

महालेखापाल-३ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, मुंबई,

महालेखापाल-२ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, नागपूर,

शासनाचे सर्व अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव,

अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,

निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई,

मुख्य लेखा परीक्षक (निवासी लेखे) कोकण भवन, नवी मुंबई,

सर्व विभागीय आयुक्त,

सर्व जिल्हाधिकारी,

सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी,

सर्व मंत्रालयीन विभाग,

निरनिराळ्या मंत्रालयीन विभागांच्या नियंत्रणाखालील सर्व विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख,

सामान्य प्रशासन विभागातील सर्व कार्यासने,

निवड नस्ती

\* पत्राने